



उल्हासनगर महानगरपालिका

मानवसंसाधन विभाग

मुख्य कार्यालय, वाळंमजवा, उल्हासनगर - ८८१००१ विष्टा दप्ते, महाराष्ट्र

Tel No. - 05251 2720116, 251 4076, 238 Fax No. 05251 2720106



जा क्र उमपा/कर विभाग/यू.२/४३/२०२३

दिनांक २५ ऑक्टोबर, २०२३

संदर्भ - १) विशेष नोटीस जा क्र उमपा/कर विभाग/यू.२/४३/२०२३ दिनांक १८/०६/२०२३

२) श्री. रमेश एल. लालवाणी यांनी दिनांक ३१/०५/२०२३

रोजी दाखल केलेली हरकत (ना मू. फंड टाकन नं. ४१२०२३००००९११६)

३) जा क्र उमपा/कर विभाग/११३ दिनांक १७/०८/२०२३ रोजीची मुनावणी नोटीस

४) मुनावणी दिनांक २३/०८/२०२३

प्रस्तावना

उल्हासनगर महानगरपालिका कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. १५एआय०१९१२९७०० (बरेक ३८, रूम नं. १२, उल्हासनगर-१) अन्वये नोंद असलेल्या मिळकती करीता कर निर्धारणासंबंधी संदर्भ क्र. १ अन्वये विशेष नोटीस वजावण्यात आली आहे.

उक्त नोटीसच्या अनुषंगाने संदर्भ क्र. २ अन्वये कर आकारणी जास्त आहे, ती मान्य नसल्यामुळे सदरची कर आकारणी दुरुस्त करावी अशी हरकत दाखल केली आहे.

उक्त हरकतीच्या अनुषंगाने संदर्भ क्र. ३ नुसार संबंधितास दिनांक २३/०८/२०२३ रोजी मुनावणीस उपस्थित राहणेबाबत नोटीस वजावण्यात आली आहे.

दिनांक २३/०८/२०२३ रोजी मुनावणीस श्री. रमेश एल. लालवाणी हे हजर असून त्यांनी कर आकारणी जास्त असल्यामुळे सदरची आकारणी सुधारित करावी असे त्यांचे लेखी अर्जाद्वारे निवेदन सादर केले आहे.

संदर्भित मिळकतीचे क्षेत्रफळ, वापर, बांधकाम प्रकार विशेष नोटीसप्रमाणे बरोबर आहे. सबब, श्री. रमेश एल. लालवाणी यांनी दाखल केलेली हरकत मान्य उल्हासनगर महानगरपालिका कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. १५एआय०१९१२९७०० (बरेक ३८, रूम नं. १२, उल्हासनगर-१) अन्वये नोंद असलेल्या मिळकती करीता वर्ष ०१-एप्रिल-१९८६ नुसार कर आकारणी कायम करण्यास शिफारस करण्यात येत आहे.

यास्तव मी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करित आहे.

आदेश

१) श्री. रमेश एल. लालवाणी यांनी दाखल केलेली हरकत मान्य करण्यात येत आहे.

२) त्या अनुषंगाने उल्हासनगर महानगरपालिका कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. १५एआय०१९१२९७०० (बरेक ३८, रूम नं. १२, उल्हासनगर-१) अन्वये नोंद असलेल्या मिळकती करीता वर्ष ०१-एप्रिल-१९८६ नुसार कर आकारणी कायम करण्यात यावी.

(प्रियंका राजपूत)
उप आयुक्त (कर)
उल्हासनगर महानगरपालिका

प्रति,

१) मे कोल्लो ग्रुप, नागपुर

२) श्री. रमेश एल. लालवाणी - बरेक ३८, रूम नं. १२, उल्हासनगर-१

shubesh
28-09-23